

*im Augenblicke des Todes* PANÉAT. II, 123. — 2) *die fünf starken Casus: nom. voc. und acc. sg. (3), nom. voc. acc. du. (4) und nom. voc. pl. (5)* AV. PRĀT. 1, 88. 3, 5. 59 in Ind. St. 4, 81. 135. 296. — Vgl. auch पञ्चपद्.

पञ्चपर्णिका (पञ्चन् + पर्णि) f. *eine best. Stunde* (गोत्री) RĀGAN. im ÇKDra. ○पर्णि bei WILS.

पञ्चपर्वत (पञ्चन् + प०) n. *die fünf Berge, Name von fünf Bergspitzen im Himalaja* LIA. I, 49.

पञ्चपर्वन् s. u. पर्वन्.

पञ्चपल्लव (पञ्चन् + प०) n. *die fünf Sprossen, die jungen Blätter von आम, जम्बू, कपिय, वीजापूरक und वित्तवं चब्दाक् im ÇKDra. von आम, अस्थित्य, वट, पर्कटी und पञ्चाङ्गम्बर oder auch von पनस, आम, अस्थित्य, वट und वकुलं तन्त्रसाम् im ÇKDra.*

पञ्चपात्र (पञ्चन् + पात्र) n. *fünf Schüsseln und zugleich Bez. eines best. च्राद्धा, bei dem die Darbringung in fünf Schüsseln geschieht,* ÇKDra. WILS.

पञ्चपाद (पञ्चन् + पाद) adj. *fünffüßig* RV. 1, 164, 12. AV. 8, 6, 22. ADBH. Br. 6, 42 in Ind. St. 1, 41.

पञ्चपादिका (wie eben) f. Titel eines Commentars Verz. d. B. H. No. 611—613.

पञ्चपादी (wie eben) f. *die in fünf Abschnitten zerfallende Lehre von den Un॒adi-Suffixen* SIDDH. K. zu P. 7, 4, 48. Verz. d. Oxf. H. 162, b.

पञ्चपित (पञ्चन् + पित) n. *die Galle von fünf Thieren (Eber, Bock, Büffel, Fisch und Pfau)* ÇKDra. nach dem VAIDJAKA.

पञ्चपुर (पञ्चन् + पुर) n. N. pr. einer Stadt Çuk. in LA. 40, 16.

पञ्चपुराणीय adj. von पञ्चन् + पुराण KULL. zu M. 11, 227.

पञ्चपुष्पमय (von पञ्चन् + पुष्प) adj. f. इ aus fünf Blumen gebildet KATH. 34, 232.

पञ्चप्रस्थ (पञ्चन् + प्रस्थ) adj. *mit fünf Erhöhungen versehen: वन् भाग. P. 4, 26, 3. Viell. N. pr.*

पञ्चप्रासाद (पञ्चन् + प्राऽ) m. angeblich *ein Tempel von best. Form (a temple with four pinnacles and a steeple)* WILS. ÇKDra.; dazu folgender Beleg aus dem AGNI-P.: पञ्चष्टकचितं रम्यं पञ्चप्रासादसंयुतम्। कार-पिला हृर्दीम धूतपापो त्रिशेष्विम्, wo aber das Wort nichts weniger als Name einer Tempelform ist.

पञ्चबन्ध (पञ्चन् + ब०) m. *eine Geldbusse für eine verlorene Sache, die den 5ten Theil des Werthes derselben beträgt, Mir. im ÇKDra.*

पञ्चबला (पञ्चन् + ब०) f. *die fünf Balā genannten Pflanzen: बला, नामः, मदा०, ग्रीत० und रुज०* NICH. PR.

पञ्चबाण (पञ्चन् + बाण) m. *der Liebesgott (der Fünfspeitige)* H. 229, Sch. MĀLAV. 70. MECH. 104. KATH. 34, 15. DĀÇAK. 145, 14. DHŪRTAS. 72, 13.

पञ्चबाङ्ग (पञ्चन् + बाङ्ग) m. N. pr. eines Wesens im Gefolge des Civa (der Fünfarmige) HARIV. 14852.

पञ्चबिल s. u. बिल.

पञ्चब्रह्म (पञ्चन् + ब्रह्म) n. N. einer Upanishad Ind. St. 3, 325.

पञ्चभद्र (पञ्चन् + भद्र) adj. 1) *fünferlei Gutes an sich habend: °मण्डल* Verz. d. B. H. No. 920. — 2) von einem Pferde, das *fünf Male (auf Brust, Rücken, Gesicht und auf den Flanken) hat,* TRIK. 2, 8, 42. H. 1236. HĀR. 117. — 3) *aus fünf guten Stoffen bestehend (von einem De-*

coct): किंचोऽवार्पणवार्पणवाक्मूनिम्बशुएडोब्नितः कषायः । समीरित-व्यर्जर्डराणी करोति भद्रं खलु पञ्चभद्रः ॥ ÇĀRGADHARA im ÇKDra. — 4) *lasterhaft* H. 437.

पञ्चमूत s. u. भूत; पञ्चमूतात्मक *aus den fünf Elementen bestehend: देह* SUÇR. 1, 247, 17.

पञ्चमङ्ग (पञ्चन् + मङ्ग?) heissen die *fünf Pflanzen देवदली, शमी, भड़ा, निर्गुणी und तमालपत्र* NICH. PR.

पञ्चमैतिक MBh. 6, 186 fehlerhaft für पञ्च०.

पञ्चम (von पञ्चन्) 1) adj. f. इ a) oxyt. der *fünfte* P. 5, 2, 49. VOP. 7. 37. TRIK. 3, 3, 299. H. an. 3, 469. MED. m. 48 fg. VS. 25, 4. AV. 13, 4. 17. AIT. BR. 1, 6. ÇAT. BR. 8, 6, 1, 11. M. 2, 37. 90. 136. N. 6, 9. HIT. 1. 100. श्रध्यपञ्चमान् (मासान्) vierundhalb M. 4, 95. पञ्चमम् adv. zum *fünften Mal* TBr. 2, 1, 2, 4. *fünftens* M. 8, 125. — b) *den fünften Theil bildend, n. ein Fünftel;* proparox. in der nachved. Zeit P. 5, 3, 49. पञ्चममिन्द्रियमस्यापाकमत् (oxyt.) ved. Sch. श्रंशं *Fünftel* M. 9, 164. subst. TBr. 2, 3, 4, 3. KĀTJ. ÇR. 16, 8, 3. — c) *glänzend, schön (रुचिर).* — d) *gesickt (दृष्ट)* H. an. — 2) m. a) *die fünfte (später die siebente; Note der indischen Tonleiter* AK. 1, 1, 2, 1. TRIK. H. 1401. MED. m. 48. KHANDAS in Verz. d. B. H. 100, 22. Ind. St. 2, 67. 4, 140, N. MBh. 14, 1419. 12, 6859. मात्यत्तु कलयतु चूतशिखे केलीपिका: पञ्चमम् SĀU. D. 79, 15 KUVALAJ. 183, a, 5. — b) *ein best. Rāga (musikalische Weise)* H. an. MED. प्रपञ्चय पञ्चमम् Gīr. 10, 13. उद्दितपञ्चमराग 1, 39. — c) N. des 21sten Kalpa (nach der Note benannt) VĀJU-P. in Verz. d. Oxf. H. 52, a, 2. — d) *der fünfte Consonant eines Varga, ein Nasal* VS. PRĀT. 4, 11 116. 117. 120. 160. 161. P. 1, 1, 9, Sch. — 3) f. इ a) (sc. तिथि) *der fünfte Tag im Halbmonat* KĀTJ. ÇR. 7, 1, 26. 24, 7, 1. ÅÇV. GBHJ. 3, 5. MBh. 3, 14453. HARIV. 10241. VARĀH. BRH. S. 33, 19. — b) *die Endungen des fünften Casus (Ablativus), ein Wort im Ablativ* P. 2, 1, 12. 37. 3, 7. 10. 24. 28. 42. 5, 3, 7, 4, 44. 6, 3, 2. — c) = शारिप्रङ्गला (s. d.) BHŪRIPRAJOGA im ÇKDra.; vgl. पञ्चनी, पञ्चारी, पञ्चाली. — d) *Bein. der Draupadī (als Gattin von Fünfen, vgl. übrigens auch पञ्चाली)* H. an. MED. — e) N. pr. eines Flusses MBh. 6, 333 (VP. 183). — 4) n. *der Beischlaf (das fünfte der 5 Tat-tva bei den Tantrika; s. u. पञ्चतत्र उपञ्चमार्त्र) SAMĀJĀKĀRATANTRĀ 2 im ÇKDra.*

पञ्चमक (vom vorherg.) adj. *der fünfte Çaut.* 29.

पञ्चमकार (पञ्चन् + मकार) n. *die fünf mit म anlautenden Dinge, = पञ्चतत्र 2. ÇKDra. WILS.*

पञ्चमाणीय (प० + भाग) adj. *zum Fünftel gehörig* KĀTJ. ÇR. 16, 8, 15, 16.

पञ्चमय (von पञ्चन्) adj. *aus Fünfen gebildet: देहस्य चेत्पञ्चमयः स राष्ट्रिः* MĀRK. P. 37, 39.

पञ्चमवत् (von पञ्चम) adj. *mit dem Fünften versehen: सामराग* (in dieser Verbindung ist wohl *die fünfte Note* gemeint) P. 5, 2, 130, Sch.

पञ्चमसारसंक्षिप्ता (प० - सार + स०) f. Titel eines Buches Verz. d. Oxf. H. No. 480.

पञ्चमक्षिप्त (पञ्चन् + म०) n. *die fünf Dinge von der Büffelkuh* (vgl. उग्रव्य) SUÇR. 2, 420, 8.

पञ्चमार (पञ्चन् + शर) *die fünfte Speiche im Zeitenrade (bei den Gaina)* ÇĀTR. 14, 101. 171. °कृ 313; vgl. WEBER das. S. 40. Fälschlich